

FPZ → 19/4/16

LTD
E HIGH ROAD,
seapuram Distt.

gulation 29
31 (Listing
uirements)
y of the
ill be held
on 25th
on record
Company
March 2016

STRIES LTD
Sd/-
Secretary

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that I, **Mr. Jagdish Laxmidas Thacker**, Residing at 40, Kot Mahal, 148, Garodia Nagar, Ghatkopar (E), Mumbai-400077 have lost/misplaced the share certificate nos. B0006385 & 00010819 bearing Distinctive nos. 1771704 to 1771728 & 823401 to 823450 in Folio No. T00276 for 75 equity shares of Borosil Glass Works Limited having Registered Office at Khanna Construction House, 44, Dr. R.G.Thadani Marg, Worli, Mumbai and have applied to the Company for issue of duplicate share certificate(s). Any person having claim/objection can write to the company within 15 days from the date of publication of this notice, else the company will proceed to issue duplicate certificates in my favour.

Date : 19/04/2016 Place: Mumbai

WANBURY LIMITED

Regd. Office: BSEL Tech Park, B-Wing, 10th Floor, Sector 30-A, Opp. Vashi Railway Station, Vashi, Navi Mumbai - 400 703.
CIN: L51900MH1988PLC048455, **Tel.:** 91 22 67942222, **Fax:** 91 22 67942111/333
Email: shares@wanbury.com, **Website:** www.wanbury.com

NOTICE

Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that the meeting of the Board of Directors of Wanbury Limited is scheduled to be held on Wednesday, 18th May, 2016 at Mumbai, inter-alia, to consider and approve the Audited Financial Results for the last quarter and financial year ended 31st March, 2016.

Further, the trading window in respect of the Company's Securities shall remain closed for all Directors/Officers/Designated Employees of the Company from 10th May, 2016 till 20th May, 2016 as per the Securities and Exchange Board of India (Prohibition of Insider Trading) Regulations, 2015.

For Wanbury Limited
Sd/-
Jitendra J. Gandhi
Company Secretary

Place : Navi Mumbai
Dated : 18th April, 2016

BEFORE THE H
TRIBUN
Recovery P

**Bank of India
Vs.
M/s. Aman Enterprises & Ors**

Whereas in the above ca Application for breaking open th 4th floor, Sakshi Apartment, i saleable area, Plot No. 270 in y Dist. Thane, and the same ha Debts Recovery Tribunal No. II.

It is for information of the handed over to the Tribunal by t will be taken by this Tribunal b 2016.

Given under my hand and 2016.

E
nts 1) MRS.
& 2) MRS.
upiers of the
bed in the
ed by M/s.
pect of Flat
of 1) MRS.
& 2) MRS.
No.C-1208
MALAMISH
TRAI MODI)
Royale Park
situated at
bai 400 067,
etter(s) of
ST & WEST
Scheduled

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to public at large that the undersigned Advocate is investigating the title of Mr. Milan J. Salot, of about 46 years, Indian inhabitant, residing at Raw House No. 2, Chandulal Park, Bhayandar (West), Tal. & Dist. Thane in respect of the property more particularly described in the Schedule hereunder written. The said Mr. Milan J. Salot purchased the said Property from Smt.Manjula Yashwant Patil and others and Mr.Kailash Mahadev Patil and other by conveyance dated 31st March, 2016

All persons having or claiming any right, title, claim, demand or estate interest in respect of the said property or to any part thereof by way of inheritance, share, sale, mortgage, lease, lien, licence, gift, possession, easement, trust, bequest possession, assignment or encumbrance of whatsoever nature or otherwise are hereby requested to intimate to the undersigned in writing at the address mentioned below of any such claim accompanied with all necessary and supporting documents within 14 days from the date of publication hereof, failing which it shall be presumed that there are no claims and that claims, if any, have been waived off and the undersigned shall proceed to issue a Title Certificate in respect of the same.

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO:
ALL THAT piece and parcel of land bearing Old Survey No.196, New Survey No.4, Hissa No.17 admeasuring 400 sq.mtrs. of revenue Village Morva, Bhayandar (West), Taluka and District Thane within the limits of Mira Bhayandar Municipal Corporation.
Dated this 19th day of April 2016

Sd/-
Chetan Pathak (Advocate)
301/A-63, Karan CHS Ltd., Sector-1,
Shanti Nagar, Mira Road(E), Thane:401107

ADITYA BIRLA
NUVO

ADITYA BIRLA NUVO LIMITED
Corporate Identity Number (CIN) - L17199GJ1956PLC001107
Registered office: Indian Rayon Compound, Veraval, Gujarat - 362 266, India
Tel: +91 2876 245711 Fax: +91 2876 243220 E-mail: abnlsecretarial@adityabirla.com
Website: www.adityabirlanuvo.com

COMPANY NOTICE

NOTICE is hereby given that for the purpose of interest payment on the following Series of Unsecured Redeemable Non-Convertible Debentures, the Company has fixed April 22, 2016 (Friday) as Record Date

Series	Interest Payment Date	ISIN No.
9.00% Series 30	10 th May, 2016	INE069A08046

The Company will pay the interest amount on the aforesaid Series as per the terms of issue of Debenture.

For Aditya Birla Nuvo Limited
Ashok Malu
Company Secretary

Place: Mumbai
Date : 18th April, 2016

To

- M/s. Aman Enterprises
C/o. Mr. Premchand Harinath
Room No. 717, Pyari Naga
Khar (West), Mumbai-400
- Mr. Premchand Harinath J
Room No. 717, Pyari Naga
Khar (West), Mumbai-400
- Mr. Rajan Sahadev Loke
3/53, A. Merwanji Building,
Opp. K.E.M. Hospital, Pare
- The Concerned Society

title, interest,
said Original
led Property
of ownership
tenancy or
of the above
ation thereof
e in support
the date of
CHOTHANI,
ound Floor,
divali (East),

e deemed to
will proceed
uled Property
cumbrances.
ERTY
430 in the in
Royale Park
f. situated at
bai 400 067,
arcel of land
1, 656/A (pt),
(pt), 612/D,
; Kandivalli,

Sd/-
CHOTHANI
Advocate

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to public at large that the undersigned Advocate is investigating the title of Mr. Milan J. Salot, of about 46 years, Indian inhabitant, residing at Raw House No. 2, Chandulal Park, Bhayandar (West), Tal. & Dist. Thane in respect of the property more particularly described in the Schedule hereunder written. The said Mr. Milan J. Salot purchased the said Property from Smt.Manjula Yashwant Patil and others and Mr.Kailash Mahadev Patil and other by conveyance dated 31st March, 2016

All persons having or claiming any right, title, claim, demand or estate interest in respect of the said property or to any part thereof by way of inheritance, share, sale, mortgage, lease, lien, licence, gift, possession, easement, trust, bequest possession, assignment or encumbrance of whatsoever nature or otherwise are hereby requested to intimate to the undersigned in writing at the address mentioned below of any such claim accompanied with all necessary and supporting documents within 14 days from the date of publication hereof, failing which it shall be presumed that there are no claims and that claims, if any, have been waived off and the undersigned shall proceed to issue a Title Certificate in respect of the same.

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO:
ALL THAT piece and parcel of land bearing Old Survey No.196, New Survey No.4, Hissa No.17 admeasuring 400 sq.mtrs. of revenue Village Morva, Bhayandar (West), Taluka and District Thane within the limits of Mira Bhayandar Municipal Corporation.
Dated this 19th day of April 2016

Sd/-
Chetan Pathak (Advocate)
301/A-63, Karan CHS Ltd., Sector-1,
Shanti Nagar, Mira Road(E), Thane:401107

**CANCELLATION OF SUB-BROKERSHIP
DOVE SECURITIES PVT. LTD.**

163-C, Mittal Tower, Nariman Point, Mumbai - 400 021, Maharashtra, India

Sub-broker of
ISE Securities & Services Limited
Registration No: INB231077737 & INB011077733
Reg. Off. International Infotech Park, Tower 7, 5th Floor,
Vashi, Navi Mumbai - 400703, Maharashtra
(Corporate Member of National Stock Exchange of India Ltd. &
Corporate Member of Bombay Stock Exchange Ltd.)

NOTICE is hereby given that M/s. DOVE SECURITIES PVT. LTD., our Sub-broker having its Sub-broker Code No.W046 and SEBI Registration No. INS230684438 / 23-10777 & INS012932336 / 01-10777 have applied to us for cancellation of its Sub-brokership of NSE & BSE respectively.

Therefore, investors and general public are advised not to deal with the above-referred Sub-broker. Any client / person having any claim against the Sub-broker arising out of their transactions in securities through ISE Securities & Services Ltd. may furnish details of their claim in writing to the Director, ISE Securities & Services Ltd. at the Registered Office indicated above, enclosing therewith all supporting documents, within 6 months of the publication of this Notice.

For ISE Securities & Services Ltd.

Place : Navi Mumbai
Date : 19.04.2016

Mayank Mehta
Company secretary & Compliance Officer

**IN THE HIGH COURT
ORDINARY OR
COMPANY**

In the matter of Sections 433, 434
AND
In the matter of winding up of FIN
AND
A company incorporated and re Act, 1956 and having its registered Opera House, Mumbai - 400004 ar

HIRACHAND P GULECHA HUF,
Sole Proprietor of M/s Hira Trade
Having address at: 74/A, Zaveri E
1st Floor, Shop No. 2, Mumbai 40

ADVERTI

A Petition for winding up of the abo the Petitioners abovenamed, Cr admitted on April 6, 2015 and the Judge on 28th June, 2016 at 11.00

ANY PERSON(S)/CREDITOR (opposing the said Petition, shoul address mentioned hereunder a i with full name and address, So a hereunder not later than Five day appear at the hearing for the purp

A copy of the Petition will be furn contributory on payment of the pre

Any affidavit intended to be used be filed in Court and a copy there Five days before the date fixed for

M/S. GANESH & CO.
71/C "Sundar" Bldg, 2nd Floor, R
Opp Vaishali Hotel, N.G Acharya

CE

n that my
SWAMI
ERS, the
resented
Partner
TMARAM
egistered
residency,
Near Tata
Bhandup
78, have
tigate title
ce certifi-
property
described
nder writ-

EASTERN RAILWAY

Open Tender Notice No. W(2)623/12/2/2016-17, Date : 08.04.2016.

Sealed open tender is invited by the Principal Chief Engineer, Eastern Railway from reputed, approved and eligible contractors of Railways and those of appropriate list of Dept. of Govt./Public Sector undertaking for the under-mentioned work : **Name of work and its location** : Computerisation and

WALCHAND PEOPLEFIRST LIMITED
FORMERLY KNOWN AS WALCHAND CAPITAL LIMITED
CIN : L65993MH1920PLC000791
Reg Add : 1, Construction House, 5, Walchand Hirachand Marg, Ballard Estate, Mumbai-400 001
Email Id : vivek@walchandgroup.com, Tel. No. 67818181

Unive

e-Tender Notice No .RI
University of Mumbai invite of Turn-Key basis for Digi specifications.

Nanbhateki → 19.4.16

०१६

सूचना

ड मस्क्रेहन्स हे जय सुधर्म को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि. चे सून त्यांचा पत्ता प्लॉट क्र. १२, जय सुधर्म को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग लि., नेस्टर कंपाऊंड, कलिना, सांताक्रुझ (पूर्व), मुंबई-४०००२९ आणि या इमारतीमधील १ त्या मजल्यावरील (पूर्वी फ्लॉट क्र. ०९ २ च्या ल) फ्लॉट/टेनेमेंट क्र. १०४ याचे धारक असून त्यांचे कोणतेही न करता १३/११/२०१५ रोजी निधन झाले.

याद्वारे सोसायटीच्या भांडवल/ मिळकतीमधील मयत सभासदाच्या सदर णि हितसंबंधांचे हस्तांतरण होण्यास दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिद्धीपासून १५ दिवसांत, या भांडवल/ मिळकतीमधील मयत सभासदाच्या सदर शेअर्स व त्या हस्तांतरणासाठी त्यांच्या/ तिच्या/ त्यांच्या दाव्या/आक्षेपांच्या शी कागदपत्रे आणि अन्य पुराव्यांच्या प्रतीसह मागवित आहेत. वर दुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर सोसायटीच्या न्वये पुरविण्यात आल्याप्रमाणे सोसायटीच्या भांडवल/ मिळकतीतील नदाच्या शेअर्स व हितसंबंधासह व्यवहार करण्यास सोसायटी मुक्त असेल. या भांडवल/ मिळकतीतील मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या करिता सोसायटीद्वारे दावे/आक्षेप प्राप्त झाल्यास, सोसायटीच्या न्वये पुरविण्यात आलेल्या स्वरूपात त्यासह देवघेव करण्यात येईल. या नोंदणीकृत उपविधीची प्रत दावेदार/आक्षेपकाद्वारे निरीक्षणकरिता कार्यालयात सोसायटीचे सचिव यांच्याकडे स. ८.०० ते स. ९.०० दर सूचना प्रसिद्धीच्या तारखेपासून कालावधी समाप्तीच्या तारखेपर्यंत आहे.

च्या करिता आणि वतीने
जय सुधर्म को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि.

सन्माननीय सचिव

माननीय कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र. II समक्ष मुंबई येथे
वसुली कार्यवाही क्र. ६७ सन २०१३

परिशिष्ट क्र. ६५

पुढील दिनांक: १०.०५.२०१६

डिया

... प्रमाणपत्र धारक

टप्रायझेस आणि अन्य

... प्रमाणपत्र ऋणको

रील खटल्यात प्रमाणपत्र धारक बँकेने मिळकत म्हणजेच फ्लॉट क्र. बी-४०१, साक्षी अपार्टमेंट, मोजमापित अंदाजे ७२० चौ.फू. बांधकाम क्षेत्र, प्लॉट क्र. कोपरखैरणे (जी.इ.एस.), नवी मुंबई, जिल्हा ठाणे येथे याचे ताळे ता अर्ज केला आहे आणि सन्माननीय वसुली अधिकारी, कर्ज वसुली ग क्र. II यांनी संमत केले आहे.

णि सर्व संबंधितांच्या माहितीकरिता सांगण्यात येते की, संबंधितांद्वारे मिळकत गास सुपूर्द करण्यात यावी, कसूर केल्यास न्यायाधिकरणाद्वारे दिनांक ०६-रोजी ताळे तोडून जबरदस्तीने कब्जा घेण्यात येईल.

आणि सदर न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने १२ एप्रिल, २०१६ रोजी दिली.

सही/-

(बी.एस. साने)

वसुली अधिकारी II

कर्ज वसुली न्यायाधिकरण II

एन्टरप्रायझेस

चंद हरिनाथ जैस्वाल

१७, प्यारी नगर, गोविंद पाटील रोड, खार (पश्चिम), मुंबई ४०००५२

चंद हरिनाथ जैस्वाल

१७, प्यारी नगर, गोविंद पाटील रोड, खार (पश्चिम), मुंबई ४०००५२

सहदेव लोके

मेवानजी बिल्डिंग,

वानजी रोड, के. ई. एम. हॉस्पिटलसमोर, मुंबई ४०००१२

सोसायटी

भारत शासन (नियमावली २० (३))

वित्त मंत्रालय, वित्तीय सेवा विभाग

मुंबई कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र. ३

सिंदिया हाऊस, नरोत्तम मोरारजी मार्ग, एल अँड टी हाऊससमोर, बॉलार्ड

WANBURY LIMITED

Regd. Office: BSEL Tech Park, B-Wing, 10th Floor, Sector 30-A, Opp. Vashi Railway Station, Vashi, Navi Mumbai - 400 703.
CIN: L51900MH1988PLC048455, Tel.: 91 22 67942222, Fax: 91 22 67942111/333
Email: shares@wanbury.com, Website: www.wanbury.com

NOTICE

Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that the meeting of the Board of Directors of Wanbury Limited is scheduled to be held on Wednesday, 18th May, 2016 at Mumbai, inter-alia, to consider and approve the Audited Financial Results for the last quarter and financial year ended 31st March, 2016.

Further, the trading window in respect of the Company's Securities shall remain closed for all Directors/Officers/Designated Employees of the Company from 10th May, 2016 till 20th May, 2016 as per the Securities and Exchange Board of India (Prohibition of Insider Trading) Regulations, 2015.

For Wanbury Limited
Sd/-
Jitendra J. Gandhi
Company Secretary

Place : Navi Mumbai
Dated : 18th April, 2016

PUBLIC NOTICE

TAKE NOTICE THAT on behalf of my clients M/s Raj Heights CHS Ltd, having office at Raj Heights CHS, M.G.Road, Kandivali (W), Mumbai-67, I am investigating the title, to the property more particularly described in the Schedule hereunder written. Any person/s having any right, title, interest, benefit, claim, demand in respect of the said property by way of interference sale, transfer mortgage, charge, lease, lien, license, gift, exchange, trust, easement, possession or encumbrance howsoever or otherwise is hereby required to intimate to the undersigned within 15 days from the date of publication of this notice of such right, title, interest, benefit, claim or demand if any, with all supporting documents, failing which the same shall be treated as waived and/or abandoned and not binding on our client.

SCHEDULE AS REFERRED ABOVE

ALL those part and parcel of Land with the Building known as Raj Heights Co operative Housing Society Ltd., M.G. Road, Kandivali (W), Mumbai-67 situated on Land bearing CTS No 1194/C/1/A, 1194/C/1/B of Village: Kandivali, Taluka: Borivali admeasuring 7907 Sq mtrs registration District of Mumbai Suburban.

Sd/-
Rajendra B. Javadala
Advocate

2013, Garden View CHS RoyalPalms, Aarey Colony, Goregaon (E), Mumbai-65
Email: rajbhushanam@gmail.com

Dated: 19th April 2016

डी सी बी बँक लि.

किरकोळ मालमत्ता संकलन विभाग, ४/ ४०७, टाऊन सेंटर, साकी नाका, अंधेरी पूर्व, मुंबई - ४०० ०५९. फोन: ०२२-६६८४ ८४००

कंपनी आणि नोंदणीकृत कार्यालय : ६ वा मजला, टॉवर ए, पेनिन्सुला बिजनेस पार्क, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, मुंबई-४०००९३

परिशिष्ट- ४ [नियम ८ (१)]

ताबा नोटीस (स्थायी मालमत्तेकरिता)

खाली स्वाक्षरी करणारे डी.सी.बी. बँक लि.चे अधिकारप्राप्त अधिकारी हे सेक्स्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनॅन्शियल असेटस् अँड इन्फोर्समेंट सेक्स्युरिटी इंस्ट्रुमेंट अँक्ट, २००२ अंतर्गत सेक्स्युरिटी इंस्ट्रुमेंट (इन्फोर्समेंट) रुल्स २००२ मधील कलम १३ (२) व नियम ९ नुसार मिळालेल्या अधिकारानुसार त्यांनी कर्ज घेणारे येंसर्स अखील एंटरप्रायझेस आणि श्री रविंद्र मोतीलाल नंदु आणि श्रीमती पुष्पा रविंद्र नंदु आणि कल्पेश सावला आणि श्री मंगलाल शहा यांना ५ डिसेंबर २०१३ रोजी कर्जवसुलीची डिमांड नोटीस पाठविली होती. त्या कर्जदारांना ती डिमांड नोटीस झाल्यापासून ६० दिवसांचे आत नोटीसीत नमुद केल्याप्रमाणे रुपये १,६७,७६,६६२.७२ (एक करोड सतुसह लाख शहातर हजार सहाशे बासठ रुपये व बहातर पैसे फक्त) ५ डिसेंबर २०१३ च्या आत रक्कम भरण्यास सांगितले होते. कर्जदार ही रक्कम भरण्यास अयशस्वी झाले आहेत, त्यामळे या नोटीसीद्वारे कर्जदारांना व नमुद केलेल्या इतरांना व सर्वसाधारण जनतेला असे कळविण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरी केलेल्यांनी त्यांना संबंधित कायद्यातील कलम १३ (४) व नियम ९ नुसार मिळालेल्या अधिकारप्रमाणे १३ एप्रिल २०१६ रोजी संबंधित मालमत्तेचा प्रत्यक्ष ताबा घेतला आहे. या नोटीसीद्वारे कर्जदार व नमुद केलेल्या इतरांना तसेच सर्वसाधारण जनतेला कळविण्यात येते की, संबंधित मालमत्तेसंबंधात त्यांनी कसलाही व्यवहार करू नये. जर त्यांनी या मालमत्तेच्या संदर्भात काही व्यवहार केला तर त्याचा संबंध (बाज) डी.सी.बी. बँक म. शी रुपये १,६७,७६,६६२.७२ (एक करोड सतुसह लाख शहातर हजार सहाशे बासठ रुपये व बहातर पैसे फक्त) ५ डिसेंबर २०१३ च्या आत व पुढे ५ डिसेंबर २०१३ नंतर व्याजासह संबंधित रक्कम मिळेपर्यंत/प्राप्त होईपर्यंत राहिल याची नोंद घ्यावी.

मालमत्तेचे वर्णन

अनामतिचा प्रकार	मालमत्तेचा तपशील
गहाण	फ्लॉट नं बी ३५/१, तळ मजला, सोमेश्वर को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि., एम.जी. कॉम्प्लेक्स, सेक्टर १४, वाशी, नवी मुंबई- ४०० ७०३

तारखे : १३ एप्रिल २०१६

अधिकारप्राप्त अधिकारी

डिकाण: नवी मुंबई

डी सी बी बँक लि.

PUBLIC F - FORI

The Form-F of G Tax issued by Refrigeration Pvt. Estate, Sarkhej, A (CST TIN NO. 24 F-Forms No. 0421 Forms) has been Finder please info Refrigeration Pvt. Ind. Complex, V Link Road, Vikhr 400079.

For Celsius Refr

PUBLIC

Notice is here client, M/s. SAMARTH DE Partnership Fir through its m SHRI VAIBH KOKATE, havin office at 101, S Shiva Industrial Power Co., Lake (West), Mumba instructed me to and issue title cate in respect and more part in the Schedule ten. Any perso right or claim erty or any part sale, mortgage, inheritance, co any other mann make the same along with suppy tary evidence to at his office at Floor, Sane Gur (East), Mumba seven days from failing which it that there are n if any, the sam abandoned and to the said prop tified by me as ketable.

DESCRIPTION O (First P

ALL THAT PIEC of land adme sq.mtrs. or the CTS No. 222 (113 (Part) of V ka Kurla, Distri ban together w standing the "Deepdhan S Krupa Sadan C Konkan Nagar, Mumbai- 400 07 limit of "S" W Corporation of C

(Second

ALL THAT PIEC of land adme sq.mtrs. or the CTS No. 222 (113 (Part) of V ka Kurla, Distri